

DAR. im ÇKDr. क्लिपडि° Hār. 8.

क्लिपडीर UḡVAL. zu UḡDIS. 4, 30. 1) m. a) os *Sepiae* (s. समुद्रपेन) AK. 2, 9, 105. TRIK. 1, 2, 14. MED. r. 241. SĀH. D. 287, 16. — b) *Solanum Melongena* und *Mann* MED. — c) = रुचक UḡDIS. im ÇKDr. — 2) n. *Granatapfel* Hār. 270. — Vgl. डिपडीर.

क्लिपडुक m. unter den Beinamen Çiva's MBH. 12, 10414.

1. क्लितं (partic. von 1. धा) P. 7, 4, 42. 1) adj. = समर्थ AK. 3, 4, 115, 89. = पथ्य, गत und धृत H. an. 2, 210. MED. t. 75. a) *gesetzt, gelegt, gestellt; gelegen, liegend, enthalten, befindlich in:* गुह्यं RV. 4, 5, 8. KATHOP. 2, 12. त्रिधा RV. 4, 58, 4. क्लितो क्लितेषु वनेषु 5, 1, 5. 9, 113, 7. बाहोस्ते बलं क्लितम् 1, 80, 4. बाधे 6, 50, 4. एतेषु (वसुषु) कीदं वसु सर्वं क्लितम् BṚH. ĀR. UP. 3, 9, 3. मर्दे *versetzt in* RV. 8, 82, 4. *angespannt:* रथे (oder zu 2. क्लित) 9, 21, 4. AV. 8, 6, 20. 10, 2, 24. 13, 4, 10. वने *befindlich* 11, 2, 24. 8, 34. रते एव क्लितं प्र ज्ञायति *eingebraucht* TBa. 2, 1, 2. — b) *ausgesetzt (als Preis); angestellt (ein Wettlauf)* RV. 4, 41, 6. धने क्लिते 1, 40, 2. 6, 45, 2. अज्ञि 9, 32, 5. — c) *zurechtgemacht: नव्यं तदुक्थं क्लितम्* RV. 1, 105, 12. *geordnet, zugeteilt:* नाकं रत्नेषु व्यभिर्क्लितं क्लितम् 34, 8. ग्राम्येषु पशुषु *gerechnet zu* TS. 5, 4, 3. *beigelegt:* Name AV. 3, 13, 3. 11, 1, 23. *aufgestellt:* वामे यज्ञानां क्लिता क्लितः RV. 6, 16, 1. — d) *bestimmt, gehörig: पूर्वपियं क्लि वा क्लितम्* RV. 1, 135, 4. भाग 2, 38, 7. 8, 89, 2. 5, 42, 3. — e) *genehm, zuträglich, erspriesslich, frommend; gewogen, günstig; mit dat. (P. 5, 1, 5), seltener loc.; später auch gen. (Vop. 5, 23) RV. 4, 57, 1. यदि तत्र ते क्लितम् gelegen, passend 10, 16, 3. नमसे क्लिता 8, 25, 7. व्यभिक्लिता ङिरमा सू नो अस्तु 10, 59, 4. सखा 136, 4. AV. 4, 1, 7. यज्ञमानाय AIT. Br. 2, 18. 32. ÇAT. Br. 6, 1, 2, 14. fg. ङीविभ्यः 13, 8, 1, 9. अमृतं AV. 11, 7, 11. मनुष्याय क्लिततमं वरम् KAUSH. UP. 3, 1. — शत्राणि M. 4, 19. इष्टं चैव क्लितं चैव तव चैव कुलस्य च MBH. 1, 6167. वचनं क्लितात्मनः 3, 2316. 5, 5433. R. GORR. 2, 43, 17. विश्वास-स्तत्र नो क्लितः (v. l. für नोचितः) Spr. (II) 4838. 7352. 7393. Speisen u. s. w. 7394. SUÇR. 1, 72, 17. fgg. 135, 11 u. s. w. ब्रह्मण्यं ब्रह्मणे क्लितम् HALĀ. 2, 251. यदि वो क्लितम् *wenn es euch recht ist* KATHĀS. 45, 321. in comp. mit dem im dat. oder gen. gedachten Begriffe P. 2, 1, 36. ग्रामक्लितं वाक्यक्लितं कौशिकस्य च R. 1, 63, 28. धर्मं ङगद्धितम् HEM. JOGAÇ. 2, 40. टीका शिष्यक्लिता Verz. d. B. H. No. 859. von Personen *wohlgesinnt, es gut mit Andern meinend* M. 9, 82. MBH. 3, 2275. R. 2, 81, 13. Spr. (II) 961. 4797. 6648. 7398. Vop. 3, 144. आत्मानं यो ऽभिसंधते सो ऽन्यस्य स्यात्कथं क्लितः MBH. 12, 5471. सर्वभूतेषु R. 1, 1, 3. क्लिता भवत भर्तारि (werden Rosse angeredet) 2, 45, 14 (43, 16 GORR.). in comp. mit der Ergänzung: प्रज्ञो 51, 21. पौर° R. GORR. 2, 12, 28. सर्वभूत° Spr. (II) 7511. BRAHMA-P. in LA. (III) 48, 19. — 2) f. आ a) Bez. *best. Adern:* क्लिता नाम नाड्यो दासपतिः ÇAT. Br. 14, 5, 1, 21. 6, 11, 4, 7, 1, 20. KAUSH. UP. 4, 19. 6, 19. क्लिताक्लिता नाम नाड्यः JĀGĀ. 3, 108. Vgl. क्लिरा. — b) *Damm:* ऽभङ्ग M. 9, 274. — 3) n. a) *Preis:* क्लितं ज्ञायथ RV. 10, 101, 7. — b) *Erspriessliches, Alles was frommt; Frommen, Wohl;* sg. und pl. mit dat. oder gen. P. 2, 3, 73. Vop. 5, 16. नष्टं क्लितमलसबुद्धिविज्ञाने so v. a. *ein guter Rath* Spr. (II) 3472. चित्तयेदितमात्मनः M. 4, 258. विदध्याद्धितमात्मनः 7, 57. गुरोर्क्लितं कुर्यात् 2, 108. 8, 312. 390. क्लितं तस्य समाचरेत् Spr. (II) 5395. भर्तृक्लिताचरेत् 1448. राज्ञो वृद्धस्य*

सततं क्लितं चर R. 2, 24, 22. क्लितं चास्याचरेत् JĀGĀ. 1, 27. ज्ञायाय क्लितात्मनः R. 2, 52, 72. क्लितं चोपदिशत्सु M. 2, 206. प्रीत्येव ब्रुवती क्लितम् KATHĀS. 22, 159. परक्लितं स्वार्थाय निघ्नति ये Spr. (II) 1460. करिष्यति पथावदः प्रियाणि च क्लितानि च R. 2, 45, 7. क्लिताय नः MBH. 1, 1116. R. 2, 82, 29. VARĀH. BRH. S. 21, 22. 31, 5. Spr. (II) 6367. क्लिताय नाक्लिताय स्यान्महान् 7396. LA. (II) 86, 11. लोकक्लिताय ÇĀK. 64, 21, v. l. 194. गो-ब्राह्मणाक्लिताय WEBER, KRSHNĀÇ. 306. Spr. (II) 4526. पितेव क्लिते नियुङ्क्ते 4807. प्रज्ञानां च क्लिते रतः R. 4, 16, 12. प्रियक्लिते रतः M. 2, 235. R. 1, 7, 4. गोब्राह्मणाक्लिते रतः M. 11, 78. R. 2, 54, 22. 58, 28. 3, 53, 12. 69, 8. BRAHMA-P. in LA. (III) 48, 15. मल्लक्लिते निविष्टेः so v. a. *ein erspriesslicher Rath* R. 1, 7, 18. कुर्याद्यत्नमाचार्यस्य क्लितेषु M. 2, 191. क्लितेषु चैव लोकस्य सर्वान्भृत्यान्प्रियोऽप्येत् 9, 324. 4, 35. Spr. (II) 3909. यो क्लितेषु स्यात् 6836. वक्ता क्लितानाम् 490. क्लितानामुपदेष्टा 4260. क्लितार्थं नरेन्द्रस्य R. 1, 7, 11. Spr. (II) 7397. परलोकक्लितायाय R. 1, 62, 9. WEBER, KRSHNĀÇ. 297. सर्वस्य क्लितप्रेप्सुः M. 5, 46. °प्राप्ति RĀGA-TAR. 5, 134. — Vgl. घ्र° (*Feind* auch BHAG. 16, 9. HARIV. 4268. तदक्लितयुवति *ihm nicht gewogen* Spr. (II) 6128). घ्रक°, घ्रशी°, तद्धित, तिरा° (unter तिरस्), उद्धित, देव°, पर°, पुरा°, मनुर्क्लित, लोक°, सत्य°, सर्व°, सु°, स्व°.

2. क्लितं (partic. von 1. क्लि) adj. *getrieben, gepochert, im Lauf befindlich; angewiesen, aufgefordert:* Ross RV. 9, 70, 10. 86, 13. धिया 25, 2. 44, 2. अर्द्धं क्लितो भवति वाजिनाय 10, 71, 10. उत्तम्यस्मै मरुतो क्लिता इव 1, 166, 3. मयं न वाजिनं क्लितम् 8, 43, 25. धीतिभिः 49, 4. 9, 68, 7. AV. 13, 3, 23.

क्लितक m. *Kind* RĀGĀN. im ÇKDr.

क्लितकार adj. *wohlthuend, nützend, Jmds (gen.) Wohl befördernd, frommend* VARĀH. BRH. S. 8, 53 (vgl. die Uebersetzung). नृणाम् Spr. (II) 5763.

क्लितकाम adj. *das Wohl Anderer wünschend, wohlwollend:* मुहृद् Spr. (II) 7146. fg.

क्लितकाम्या f. *der Wunsch Jmd (gen.) wohlzuthun, — zu nützen; nur im instr. Ind. St. 2, 1. M. 12, 117. BHAG. 10, 1. MBH. 1, 1162. 3, 12191. HARIV. 7361. PAÑĀR. 2, 8, 20.*

क्लितकारक adj. = क्लितकार. im Gegensatz zu शत्रु Spr. (II) 3878.

क्लितकारिन् adj. *dass.* Spr. (II) 5366. RĀGA-TAR. 4, 279. 628. HEM. JOGAÇ. 2, 50. SĀH. D. 312, 17. fg. स्वामि° R. 1, 8, 3. 7, 1, 20. °कारिन् n. *nom. abstr. SĀH. D. 312, 17. अक्लितकारिन् und अक्लितकारिन् n. ebend.*

क्लितकृत् adj. *dass. VĀGB. 1, 6, 114. Spr. (II) 3989. 4930. VARĀH. BRH. S. 47, 18. KATHĀS. 46, 214.*

क्लितनामन् m. N. pr. eines Mannes P. 6, 4, 170, VArt. — Vgl. क्लितनाम und °नामन.

क्लितप्रणी m. *Späher* ÇABDAR. im ÇKDr. — Vgl. प्रणिधि.

क्लितप्रयस् adj. *der die Opferspeise aufgestellt hat* (vgl. RV. 2, 37, 4. 8, 32, 29) so v. a. *dessen Tisch gedeckt ist* RV. 8, 27, 7. 49, 7. 58, 18. 10, 61, 15. ज्ञानासः 112, 7.

1. क्लितबुद्धि f. *eine gute Absicht, instr. in guter Absicht* R. 2, 28, 5.

2. क्लितबुद्धि adj. *wohlgesinnt* Spr. (II) 4797.

क्लितमित्र adj. *der gute Freunde hat:* König RV. 1, 73, 3. 3, 55, 21.

क्लितवचन n. *ein guter Rath* HR. 42, 11.

क्लितवत् (von 1. क्लित) adj. *Nutzen —, Vortheil bringend* Spr. (II) 3988.

क्लित्क्लिपव्यंश m. N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 131, 6, No. 239.